

अर्जित रजा परिगणना करण्याच्या
पद्धतीत सुधारणा.

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक अरजा- २४११/३१/प्र.क्र.६/सेवा-६
मंत्रालय, मुंबई-४०००३२, दिनांक- ११ ऑक्टोबर, २०११

वाचा: शासन अधिसूचना, वित्त विभाग, क्रमांक- अरजा २४८८/३९५/सेवा-९, दिनांक ९ नोव्हेंबर, १९९०.

शासन निर्णय

महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ च्या नियम ५१ (२) (बी) व नियम ६० (१) (ए) (चार) मध्ये सेवेतून काढून टाकण्यात आलेल्या किंवा बडतर्फ करण्यात आलेल्या किंवा सेवेत असताना मृत्यु झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याच्या खाती जमा करावयाच्या अनुक्रमे अर्जित रजा व अर्धवेतनी रजाबाबत संदर्भाधिन अधिसूचना दि ९ नोव्हेंबर, १९९० अन्वये तरतूद करण्यात आली आहे. तथापि, सदर तरतूदी ज्या शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यु महिन्याच्या शेवटच्या दिवशी झाला असेल त्याचेसंबंधात प्रतिकूल ठरत असल्याचे शासनाच्या निर्दर्शनास आल्याने यामध्ये सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधिन होता. आता याबाबत शासनाने सर्वकष विचार करून महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियमातील वरील नियम ५१ (२) (बी) व नियम ६० (१) (ए) (चार) च्या तरतूदीमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

१) अर्जित रजेची परिगणना [नियम ५१ (२) (बी)] : ज्या शासकीय कर्मचाऱ्यास नोकरीमधून काढून टाकण्यात आलेले असेल किंवा बडतर्फ करण्यात आले असेल त्याच्या बाबतीत, ज्या कॅलेंडर महिन्यात त्याला नोकरीमधून काढून टाकण्यात आले असेल किंवा बडतर्फ करण्यात आले असेल, त्या कॅलेंडर महिन्याच्या आधीच्या कॅलेंडर महिन्याच्या शेवटापर्यंत, प्रत्येक पूर्ण कॅलेंडर महिन्याला २,१/२ दिवस या दराने त्याच्या खाती अर्जित रजा जमा करण्यात येईल. ज्या शासकीय कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यु झाला असेल त्याच्याबाबतीत त्याच्या मृत्युच्या दिनांकापर्यंत त्याने सेवेच्या पूर्ण केलेल्या प्रत्येक महिन्यास २,१/२ दिवस या दराने त्याच्या खाती अर्जित रजा जमा करण्यात येईल.

२) अर्धवेतनी रजेची परिगणना [नियम ६० (१) (ए) (चार)] : ज्या शासकीय कर्मचाऱ्यास सेवेतून काढून टाकण्यात आलेले असेल किंवा बडतर्फ करण्यात आले असेल त्याच्या बाबतीत, ज्या कॅलेंडर महिन्यात त्याला नोकरीमधून काढून टाकण्यात आले असेल किंवा बडतर्फ करण्यात आले असेल, त्या कॅलेंडर महिन्याच्या आधीच्या कॅलेंडर महिन्याच्या शेवटापर्यंत, प्रत्येक पूर्ण कॅलेंडर महिन्याला ५/३ दिवस या दराने अर्धवेतनी रजा त्याचे खाती जमा करण्यात येईल. ज्या शासकीय कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यु झाला असेल त्याच्या बाबतीत, त्याच्या मृत्युच्या दिनांकापर्यंत त्याने सेवेच्या पूर्ण केलेल्या प्रत्येक महिन्याला ५/३ दिवस या दराने त्याच्या खाती अर्धवेतनी रजा जमा करण्यात येईल.

२. हे आदेश या आदेशाच्या दिनांकापासून अंमलात येतील.

३. महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील यासंबंधीच्या विद्यमान तरतूदीमध्ये या शासन निर्णयाच्या तरतूदीपुरती सुधारणा करण्यात आली आहे, असे समजण्यात यावे. उपरोक्त नियमात यथावकाश रीतसर सुधारणा करण्यात येईल.

४. हा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्रमांक-८२७/२०११/११, दि. २५.७.२०११ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०११०११४३९३१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

TMS
(स. अ. म. नकवी)
शासनाचे उपसचिव

प्रति,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) -१, महाराष्ट्र, मुंबई (८० प्रती), महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) -२, महाराष्ट्र, नागपूर (६० प्रती) महालेखापाल (लेखापरीक्षा) -१, महाराष्ट्र, मुंबई (८० प्रती), महालेखापाल (लेखापरीक्षा) -२, महाराष्ट्र, नागपूर (६० प्रती), संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई (५ प्रती) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (४० प्रती) मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई (१० प्रती) निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई (१० प्रती) विधानमंडळाचे सर्व सदस्य राज्यपालांचे सचिव मुख्यमंत्र्यांचे सचिव उपमुख्यमंत्र्यांचे सचिव सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव * प्रबंधक, उच्च न्यायालय, (मूळ शाखा), मुंबई * प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपिल शाखा), मुंबई * सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई * सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई * प्रबंधक, लोक आयुक्त य उप लोक आयुक्त यांचे कायांलय, मुंबई * मुख्य माहिती आयुक्त, मुंबई * आयुक्त राज्य माहिती आयोग (सर्व) * सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई * ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन मुंबई (२५ प्रती) मंत्रालयातील सर्व विभाग. मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधीनस्त सर्व विभागांचे व कायांलयांचे प्रमुख सर्व विभागीय आयुक्त (प्रत्येकी ५ प्रती), सर्व जिल्हाधिकारी सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कायंकारी अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती), कुलसचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर (१० प्रती), कुलसचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी (१० प्रती) कुलसचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला, (१० प्रती) कुलसचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा-रत्नागिरी (१० प्रती) कुलसचिव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर. कुलसचिव डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, जिल्हा - रायगड. बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई -१ (५ प्रती) भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी. डी. ओ. वैरेंक नं.-१, योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉइंट, मुंबई-२० (५ प्रती) भारतीय काय्युनिष्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन, एस. व्ही. पटेल रोड, मुंबई-४ (५ प्रती) भारतीय काय्युनिष्ट पार्टी, (मार्क्सवादी) महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोबल मिल पॅलेस, वरळी, मुंबई-१३ (५ प्रती) इंडियन नेशनल कॉंग्रेस, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगील मार्ग, दादर , मुंबई-२१ (५ प्रती) शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर , मुंबई-२८ (५ प्रती) वित्त विभागातील सर्व कायांसने निवड नस्ती - सेवा-६
